

भारतीय विद्याभवन प्रणीत

मराठा वर्चस्व *

लेखक - नो. र. वंहाडपाण्डे न्यू विल्हो

भारतीय विद्याभवनाने मराठा वर्चस्व - मराठा सुप्रीमसी - गा नावाखाली प्रकाशित केलेल्या या खण्डाने, अकरा खण्डात भारताचा इतिहास निवेदन करण्याची भवनाची योजना सिद्धीस गेली आहे. महाराष्ट्राच्या बाहेर लिहिल्या गेलेल्या भारताच्या इतिहासात मराठा कालखण्डाला एक स्वतंत्र खण्ड देण्याची पद्धत नसते. मुक्त सामां-ज्याचा न्हास या नावाखाली मराठांच्या इतिहासाची साधारणपणे बोल्वण करण्यात येते. वस्तुतः बाबर ते औरंगजब या कालखण्डापेक्षा गिवाजी ते दुसरा बाजीराव हा कालखण्ड फारसा लहान नाही. नुघल हे भारतात साधारणपणे शंशर वर्षे प्रमुख सत्ता या नात्याने नांदले. मराठेही सर्वसाधारणपणे तेवढाच बाळ भारतात सर्वप्रबल होते असून देखील भारताच्या इतिहासात मराठांचा वृत्तान्त साधारणपणे चारदोन पृष्ठात उरकण्यात येतो. बाचा परिणाम असा झाला आहे की - भारतात कधी काळी मराठांचे राज्य होते, एवढेच नव्हे न र भारताचे राज्य इंग्रजांनी मराठांकडून घेतले, मुघलाकडून नव्हे, हे, महाराष्ट्राच्या बाहेरी, सुशिक्षितास देखील क्वचितच माहोत असते. भारतीय विद्याभवनाने अकरा खण्डाच्या आपल्या भारताच्या इतिहासात मराठांच्या वृत्तान्ताला एक स्वतंत्र खण्ड देऊन पूर्वीच्या इतिहासकारांची चूक दुरुस्त केली याबद्दल त्याचे आभार मानले पाहिजेत.

पण एवढे म्हटल्यावर मराठांच्या इतिहासाबद्दल आस्था असणाऱ्यांची भारतीय विद्याभवना बद्दलची कृतज्ञता समाप्त होते. कारण ७९५ पृष्ठांच्या या खण्डात ३४३ पृष्ठे मुघलांच्या वृत्तान्ताला च वाहिलेली आहेत. बाकी या पृष्ठात आडेडा मराठा इतिहास देखील कारसा परिपूर्ण नाही. राजकीय इतिहासाला वाहिलेल्या १८ प्रकर-रणांकी फक्त नऊच मराठा इतिहासाला वाहिलेली आहेत. माधवरावांपर्यंतच्या पेशवरांना स्वतंत्र प्रकरणे दिलेली आहेत पण नारायणराव, बारझाई व सवाई माधवराव यांच्या कारकीर्दीला स्वतंत्र प्रकरणे तर सोडाच, त्यांना उल्लेख देखील नाही. साधारणपणे ३० वर्षांच्या या काळाच्या इतिहासाबद्दल प्रस्तुत खण्डाने, मौन धारण केलेले आहेत.

या काळातील काहो घटनांचा सराठा इतिहासाव्यतिरिक्त इतर बाबींची चर्चा करताना ओळखता उल्लेख केलेला आहे उदा-हरणार्थ खड्यांची लढाई. खडी हा मराठांचा अखेरचा विजय होय या लढाईत एक जुटीने वागण्याची, मराठमण्डळात अभावाने तळ-पणारी प्रवृत्ति प्रकट काली. मराठांचे एकत्रित बळ पाहून इंग्रजांना निजामाच्या मदतीस जाण्याचे घेये झाले नाही, व काही तरी सबवी

काढून ते अलिप्त राहिले. एवढ्या महत्त्वपूर्ण लढाईचा "गव्हर्नर जनरल शौर यांच्या कारकीर्दीन झालेली एक लढाई" म्हणून उडता उल्लेख करण्यात आलेला आहे या लढाईत इंग्रजांनी भाग घेतलेला नव्हता व त्यांनी व्यापलेल्या प्रदेशावर देखील ही लढाई झालेली नव्हती. असे असता ही लढाई शोरच्या कारकीर्दीत झाली असे म्हणायचे तर रशियाच्या किंवा जपानच्या देखील एखादा तत्कालीन राज्यकर्त्यांच्या कारकीर्दीत ती झाली असे म्हणायल्याही प्रत्यवाय नव्हता.

खड्यांच्या लढाईपेक्षाही महत्त्वाची असलेली एक घटना या खण्डानें डावलली आहे व ता म्हणजे पहिके मराठा युद्ध हे युद्ध जण झालेच नाही अशा बुद्धीने हा इतिहास लिहिण्यात आला आहे हा अनुलेख सहेतुक नसेलच असे म्हणवते नाहो. या इतिहासाचे संपादक हाँ. मजुमदार यांचा एक जाडा सिद्धान्त असा आहे की इंग्रज एक श्रेष्ठ दजवि मानव होते ही त्यांची श्रेष्ठता इंग्रजी भाषा व इंग्रजी शिक्षण यात व्यक्त झालेली होतो भारताच्या गेल्या ७०० वर्षांच्या इतिहासामध्ये इंग्रजी शिक्षण इंग्रजांनी भारतात आणले या व्यतिरिक्त स्पृश्यीय असे काहोही घडले नाही. एतदेशीय राज्यकर्त इंग्रजांचा पराभव करू शकतील. अशी स्वाभावनाच नव्हती. पहिले मराठा युद्ध ही या सर्व समजुंतीना घटका देणारी घटना होती. हे युद्ध सात वर्षेपर्यंत लढले गेले. मध्य भारतातील माळज्यांच्या क्षेत्रांपासून तो सह्याद्रीचे घाट व अरबी समुद्राच्या लाटा अशा विशाल रंगभटावर या युद्धाचे ताण्डव सुरु होते यात अनेक वेळा इंग्रजांचा कसून पराभव झाला. माळज्याप्रध्ये महादेवी शिद्यांनी खुत्या मैदानावर इंग्रजांकी टक्कर घेऊन त्यांना हैराण केले. जनरल गोडिंचग फोजांना सह्याद्रीच्या खडकावर आपटी मिळाली, व खुल्पांच्या आरमाराने समुद्रपृष्ठ म्हणविणाऱ्या इंग्रजांचा समुद्रावर पराभव केला शेवटी चिम जी भोसल्याना तीस हजार घोडदळाची दौड मारून बंगालला घडक दिली व वॉरन हेस्टिंग्सला तहांची याचना करण्यास भाग पाडले. हे सर्व करण्यास मराठांचा इंग्रजी शिक्षणाचे खुटके घेण्याचो जरूर पडला नाही. या युद्धात शिंदे, भोसले व पेशवे हे जुटीने लढले. पहिल्या मराठा युद्धातील इंग्रजांच्या पराभवाचे हे एकमात्र कारण आहे पण या युद्धात देखील गायक-वाडींची मदत झाली नाही. ओडा विरोधच झाला. भोसल्यांनी मदत केली पण ऐन वेळी पैशाच्या लोभाने हात आखडता घेतला नाही तर याच युद्धात इंग्रज वे भारतातील अस्तित्व समाप्तीस आले असते.

आधुनिकतेचे भाकडकथा पृष्ठ ५१६ व॒ रस्त्यांणे उल्लेखिलेली आहे “मराठे प्रमुख मध्ययुगीन सरजेमा मशाहीच्या लांबत्या सावल्या— मध्ये मशगूल ज्ञाले होते. युरोपात होत वस्तेस्या उल्थागलयोचौ त्यांना काहीच कल्पना नव्हती.” “ठोस उडाहरण दाखवा” असी माणणे केल्यावरोबर ज्योचा बुडवुडा फुटो अशा नेहमी करण्यात येणाऱ्या भोंगळ विधानापैकीच हे विधान आहे. नाना फडणीसासा-रस्या मराठाप्रमुखांना, आंगलेशिक्षित भारतीयांना रशिया, व चीन येथील घडामोडीचे १९६२ साली जितपत ज्ञान होते, त्यापेक्षा अधिक ज्ञान होते नाना फडणीसाचा फेंच राज्यकर्त्यांकी पत्रव्यवहार सुल होता त्याच्या पत्रव्यवहारावरुन त्याला फेंच राज्यकांती व युरोपील सत्तांने बलाबल यावद्दल अचूक ज्ञान होते हे स्पष्ट होते इग्रजांना शह देण्यासाठी नान ने फेंचांचा उपयोग करण्याचाही प्रयत्न केला.

शत्रूच्या चष्ट्यातून

या खण्डात मराठा इतिहासाची चर्चा शत्रूच्या चष्ट्यातून केलेली आहे. मराठ्यांच्या पोर्तुगीजावरील स्वारीसंबंधी पुढील उल्लेख पहा. “शत्रूचे बळ जप्तजसे वाढत चालले तसतशी अविलंबाने चढाई करण्याची जद! वाढत चालले.” या वाढात मराठ्यांच्या बळाचा उल्लेख “शत्रूचे बळ” असा केलेला आहे एकूण परक्यां पोर्तुगीजांचे शत्रू जे मराठे ते या तथाकरित भारतीय लेखकांचे ही शत्रू आहेत.

आणखी एक वाक्य पहा. ‘‘मराठ्यांचे परचक जेव्हा किरुन आले तेव्हा व्हा, बुसीने शत्रूच्या देशापर्यंत त्याचा पाठलाग केला व मराठो फोजांचा खुद्द पुण्याजवळ पराभव केला.’’

एकूण भारतातीलच फेंचांनी काबीज केलेली भूमी हे फेंचांचे मायपोट, त्यावर मराठ्यांनी हल्ला केला तर ते परचक, व फेंचांचे शत्रू ते या लेखकांचे शत्रू! खासान्याय!

वरोल वाक्यात व्यक्त स्थालेत्या मनोवृत्तीव्यतिरिक्त केवळ घटनाच्या सांगाड्याच्या दृष्टीने पाहिले तरी हा वृत्तांत केवळ परकीय आशारावर लिहिलेला आहे हे स्पष्ट दिसते सरदेशायांनी या घटनेचे वेगळेच वर्णन केलेले आहे. या वृत्तांतप्रमाणे जे घडले त्यात फेचाचा फुगारकी मारण्यासारखे फासे काही होते असे वाटत नाहा. लेखकाला सरदेशायाचा वृत्तांत अनेतिहासिक वाढत असेल तर हे त्याने तसे तांदार विद्यकरायला हवे होते.

पृष्ठ ४९८ वर आणखी एक भूक्ताफळ आहे.

‘‘यशवतरावांचे रानटीपणाचे दुवरे कृत्य म्हणजे त्याच्या नोकरीवील ज्या इग्रज अधिकाऱ्यांनी गव्हनर जनरलच्या आदेशानुसार याच्या हाताखाली लढप्पसचे नाकारले त्यांना त्याने जिवे मारले.’’ एकूण स्वतःच्या नोकरीत असलेत्या सेनिकांनी ऐन लढाईच्या वेळी लढण्याने नाकारले तरी देलीच्याना जासन करण्याचा अधिकार यशवतराव होळकरास नव्हता? तो अधिकार त्याने गाजविला तर ते रानटी-पणाचे कृत्य आले.

अर्धसत्ये व अज्ञान

शत्रूच्या दृष्टितून लिहिलेल्या मजकुराचे उदाहरण म्हणून पृष्ठ ५१६ वरील तासोरे निःसन्दिग्ध आहेत. पुण्यातील ब्रिटिश रेसिडेंटचे पुढोल उद्गार या पृष्ठांवर भय म्हणून उधृत केलेले आहेत. 'पेशव्यांचे राज्य हें बोलून चलून ब्रह्मण राज्य होते व त्याने ब्रह्मणांचं फायदा केला.' या साहेबाचा बहुधा ब्राह्मणांता श्रावण मासात वाटण्यात येणाऱ्या दक्षिणेवर ढोळा असावा. या दिवशी काही लक्ष रूपये हजारो ब्राह्मणांमध्ये वाटण्यात येत इतके पैसे ब्रिटिश रेसिडेंट दर महिन्यातच मिळवीत असला वाहिजे. पण तेवढेच त्याच्या ढोळच वर आले पेशव्यांनी ब्रह्मण अब्राह्मण असा विचार करून खोराती वाटल्या प्रसे म्हणण्यास प्रमाण नाही. शिंदे होळकर व गायकवाड हे ब्रह्मण सरदार ब्राह्मण पेशव्यांच्या पाठि-द्यानेच पुढे आले. पटवर्धन, रास्ते वर्गेरे ब्रह्मण सरदार त्यांच्या तुलनेन फारच लहान होते त्यांच्यापेका. काही पेशव्यांचे नातलग होते. राज्यकार्याच्या जवळच्या नातलगांना पटवर्धन व रास्ते यांच्या-तकेही प्रा अन्य मिळाले नाही असे राज्य इतिहासांत धृदाळून सापडणार नाही. पटवर्धन, रास्ते वर्गेरे मडळी त्यांना मिळालेल्या, पदास लायक नव्हती असे म्हणण्याचोही सोय नाही.

शत्रूच्या चळम्यातून पाहाण्याच्या सबयोप्रमाणेच अर्धवट माहितीवर विधाने ठोकून देण्याची प्रवृत्ती देखील या इतिहासात दिसून येते. पृष्ठ १८३ वर म्हटले आहे 'बाळाजीने इंग्रजाच्या मदतीने' आंगन्याचे आरमार बुडविले ही गोष्ट त्याला सर्वकाळ लज्जास्पद

आहे. त्याने आंगन्याचे आरमार बुडविले ते बुडविलेच; शिवाय त्याएवजी दुसरे आरमार उभारण्याची दक्षताही बालगळी नाही.' या बाक्यातला दुसरा भाग निराधार आहे. बाळाजीने म्हणजे नानासाहेब पेशव्यांने आंगन्याचे आरमार बुडविल्यावर घुळपांच्या अधिकाराचाली दुसरे आरमार उभारले. या आरमाराने आंगन्याच्या आरमारासारखाच पराक्रम केला. व अनेक वेळा युरोपीय आरमारांशी देखील यशस्वी रीत्या टक्कर दिली. बाळाजीवर इतिहासग्रन्थात लेख लिहण्याच्या लेखकाने होे सहज मिळणारी नाहिती मिळविण्याचा प्रयत्न करू नये याचून साधारणपणे मराठा इतिहासावर प्रतिकूल निर्हणाऱ्याचा अधिकार कितपत असतो याची कल्पना आल्याचाचून राहणार नाही. बाळाजीने आंगन्याचे म्हणजे स्वतःचेच आरमार बुडविण्यास इग्रजांना मदतकेली होी गोष्ट शोचनीय तर खरीच पण त्याला तसे करण्यास काय कारणे झाली याचा शोध घेण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला नाही आंगन्याने पेशव्यांच्या मुलखातच लृटालूट करण्यामुख्यात केली होती. तो पेशव्यांचा अधिकार जुमानीनासा झाला होता. अशा सरदाराचा राज्यरक्षणासाठे उभयोग होण्याचा संभव नव्हता. त्याला श सन करण्याव्यतिरिक्त पेशव्यांजवळ दुसरा पर्याय नव्हता.

नाना फडणीस व शंकराचार्प

पृष्ठ २३५ वर म्हटले आहे 'पटवर्धनांच्या फौजा कोल्हापुरच्या परिसरात आल्या व तेथील शंकराचार्यांच्या मठाबद्दल यर्तिकचित्तहा आदर न दाखविता त्यांनी तो लुटला.' अर्ध सत्य बोलून संपूर्ण असत्याचा आभास कसा. निषण करता येतो याचे हे मासलेवाइक उदाहरण आहे. मराठा फौजानी शंकराचार्यांचा मठ लुटला कारण त्या फौजा ज्यांच्या शोधात होत्या. असे काही इसम तेथे दडलेले होते. त्यांना द्वादशीन करण्यास मठाने नकार दिला मठाने राजकीय बाबूत तटस्थिता न पाळता. एक बाजू घेतल्यावर अपल्या घासिक स्थानाची बूज राखली गेली नाही म्हणून कुरकुर करण्याचा त्याला अधिकार उरत नाही पुढे नाना फडणीसाने मठाचे नुकसान भरून दिले हीही या बाबूत एक महत्वाचा गोष्ट आहे. पण अशवथामा हतः' म्हणून ज्यांना मुद्दामत्र खोटा प्रवार करायचा आहे. अशा इतिहास कारांना असल्या गोष्टोत कुठून रस असणार?

पृष्ठ २६२ वर म्हटले आहे की नाना फडणीसाने अलीजाबहादुर व तुकोजो होळकर यांना महादजी शिंद्यांशी भांडण्यास चिथविले. याच ग्रन्थात अन्यत्र नाना फडणीसाचे एक पत्र उधृत केले आहे त्यात पुढील व कथ आहे. 'महादजींच्या इच्छेविरुद्ध तुम्ही जयपुरच्या राजाकडून नन्जराणे ब्रतले ही गोष्ट शोचनीय आहे' नानाची दुसरी अनेक पत्रे उपलब्ध आहेत त्या वरून हे सप्ट होते की अलीजाबहादुर व तुकोजो होळकर यांच्यावर त्यांचा प्रभाव फारसा चालत नसे. या दोघांना महादजींचिन्द्र त्याने चिथावले असे म्हणण्यास काही पुरावा नाहो.

पृष्ठ ४८९ वर म्हटले आहे की आयुष्याच्या अखेरच्या दोन वर्षात नानाने राष्ट्र धातकी कुत्ये केली ही कुत्ये कोणती यांचा सप्ट उल्लेख करायचे लेखकाने टाळले आहे. राष्ट्रपुरुषावर इतिहास बेजबाबदारपणे आरोप करणे भ्रत्यन्त अ क्षेत्राहं आहे वस्तुतः क्षेत्रच्या

दोन वर्षात नाना फडणीसांच्या हातात फारशी सत्ता नव्हती. तो सर्वस्वी वैफऱ्याच्या आहारी जाऊन आषत्या सांन्या जीवितस्वप्नांची राखरांगेली असहायपणे पाहत होता.

मराठ्यांवरील लूटमारीचा आरोप

मराठ्यांच्या विहळ जो आरोप कानीकपाळी ऐकू येतो तो हा की त्यांनी राज्य न करता नुसतो लूटमार केली. हाच आरोप पामर्स मुख्याने या ग्रंथात उगाळला आहे पामर्स म्हणतो "लूटमार करण्यात मराठे किंविती ही बउशाळी असले तरी राज्य करण्याची त्यांची लायकी नव्हती." याच ग्रंथातील मराठा राज्यकारभारवरील प्रकरणात मराठा कायदपत्रांच्या आधाराने मराठ्यांच्या राज्यकारभारवर जो प्रकाश पडतो त्यावरून हा आरोप किती निरावर आहे हे दसून पेते अने असून देखील हा आरोप या ग्रंथात संपादकाने तसाच राहू दिला आहे. मराठ्यांच्या तथाकथित लूटमारी सम्बंधीची वस्तुस्थिती अशी आहे.

मुघल बादशाहांची ज्ञालेल्या तहानुसार बादशाही मुलखावर चीय व सरदेशमुखी आकारण्याचा अधिकार मराठ्यांना प्राप्त झाला. हे देणे बरेच वेळा बन्या बोलाने देण्यात येत नसे व ते बसूल करण्यास मराठ्यांना बलप्रयोग करावा लागे या बलप्रबोगालाच इंग्रज इतिहासकारांनी लूटमार असे नाव दिले अहे व एतदेश य इतिहासकारांनी त्यांचीच रोपटपंची केली आहे. मराठा राज्यकारभारवरील प्रकरणात देखील असे म्हटले आहे की मराठ्यांची चीय व सरदेशमुखीची पद्धत ही वेलस्तीच्या तैनाती फौजेच्या पद्धतीसारखी होती. पण इंग्रज तैवाती कीच्येया तहानें बांधलेल्या आपल्या मांडलीकाच्या मदतीस येत. उलट मराठे असे करीत नसत नेहीतप्रमाणे या आरोपाच्या घटीसाठ लेखकाने उदाहरणे मात्र दिली नाहीत. नांदिरशहाने टिळळवर स्वारा केली तेव्हा पांढळा बाजीराव त्याच्या पांचिपत्यास ठीक शावृत गेला. अहमदशाही अबदालीच्या पारित्यास ठीक मग ठिक व पानिपतावर बळिदान केले नादिरशहा व अबदाला यांनीकी कुणीहो मराठ्यांच्या अंमलासालील

प्रदेशाला स्पर्शही केला नव्हता. मराठे आपल्या मांडलिकांच्या मदतीला गेले नाहीत अशी उदाहरणे घडलीच नाहीत असे म्हणता येणार नाही पण त्यावरून स्वीकारलेल्या भारी जबाबदान्या सांभाळण्यास आवश्यक ते बळ मराठ्याजवळे नव्हते एवढेच सिद्ध होते. मराठा वर्षस्वही स्वभावतःच केवळ लूटोची यन्त्रणा होती अमे सिद्ध होत नाही चौथ आणि सरदेशमुखीच्या वसुलीत अतिरेकी ही असली असतील पण स्वतंत्र भारताने केलेल्या गोवा व हैदराबाद यांच्या विमोचनाच्या वेळी देखील अतिरेक घडल्याच्या तक्रारी वाल्या होत्या.

पृष्ठ ५१४ वर मराठे प्रमुख आपल्या प्रजेचीच लूटालूट करीत असा आरोप केला आहे. या आरोपाच्या पुष्ट्यर्थ देखील उदाहरणे दिलेली नाहात कदाचित् दौलतराव जिदे यांने पुण्यात केलेल्या प्रकारावर या बाब्यात रोख असावा. पण दौलतरावाचे कृत्य पेशव्यांच्या संमतीने झाले होते असे समजण्यास आम्हार नाही. बाजीरावाला स्वतंत्र बळ काहीच नव्हते. दौलतरावावर त्याची सत्ता नामसात्र होती.

मराठेशाहीबद्दल समकालीन लोकसत

उठल्या बसत्या मराठ्यांच्या लूटीचा उलेख करून मराठे कालीन भारत देखील ब्रिटिश इतिहासकाराप्रमाणेच मराठ्यांना लूटारु मानत होता, राज्यकर्ते मानत नव्हता असा ग्रह इंग्रजांनी निर्माण केला आहे. भारतीय विद्याभवन प्रणोद प्रस्तुत इतिहासाचे संपादक मुजुमदार यांनी पुढील उद्गार काढले आहेत "बगली व मराठ्यांनी ज्या प्रांतावर चढाया केल्या त्या इतर प्रांतातील लोक यांच्याबद्दल मराठ्यांची जो वृत्ति होती त्यावरून हिंदू भारताचे मराठ्यांच्या वर्चस्वाक्षाला एकीकरण करण्याच्या कल्पनेला फारसे यश येण्याचा सभव नव्हता." मजुमदाराचे हे विद्यान महाराष्ट्रपुराण नामक मराठेकालीन ग्रन्थाच्या एका लहानशा अवतरणावर आधरलेले आहे अणा तन्हेचा वृत्तांत महाराष्ट्र-पुराण स्वोडले तर अणाली कोठेही अळळत न ही या स्वतःच्या विद्यानाचा देखील वरोल भरमसाठ आरोप करताना मजुमदारांना विसर पडला आहे. निदान मजुमदारांनी स्वतःच उल्लेखिलेल्या आनंद मंगला या ग्रंथातील उल्लेख तरी त्यांना बाठवायला हवा होता. या ग्रंथात लिहिले आहे की अंतोवर्दीखानाने जंग्हा भुवनेश्वरचो देवळे पाडली तेव्हा नंदीने त्याला पारण्यासाठी आपला त्रिशूल उचलला. यावर शंकर त्याला म्हणाले "तू हे काम करण्याचे कारण नाहो. माझा भक्त मराठ्यांचा पमुख अलीवर्दीखानाचा पराभव करून याचा सूड उगवील." असे म्हणन भास्करवर्डिताला स्वतः शंकराने बंगालबर स्वारी करण्यास पाठविले. आनंद-मंगलेमध्ये भविष्यवाणीच्या रूपाने भास्करपंताच्या स्वारीचा उल्लेख असला तरी हे वर्णन त्या स्वारी-नंतरचे आहे हे स्पष्ट आहे. या वर्णनावरून मराठे हे बंगालचे विमोचक समवले जात होते, लूटारु नव्हे हे देखील स्पष्ट होते. स्वतःच लिहिलेले विसरून प्रसिद्ध इतिहासकाराने भरमसाठ आरोप करावे हे अत्यंत शोचनीय आहे.

मराठेकालीन लोकांची मराठ्यांच्या उराकवडल काय भावना होती हे हरयाणामध्ये गेली दोनशे वर्षे गायल्या जाणाऱ्या एका पोवाड्यावरून निःशंकपणे स्पष्ट होते. पानिपतद्या युद्धा-

પ્રીત્યર્થ મરાઠી ફૌજા મહિનેગણતી હરયાણામધ્યે સંચાર કરીત હોત્યા યાચા તિથલ્યા રહિવાશાંના ઉપદ્રવ હોજે અન્દી અપરિહાર્ય હોતે. અસે અસૂન આબાલવૃદ્ધાંચ્યા તોડો દોનશે વષહૂન બિધિક બસલેન્યા યા પોવાડચાત સદાશિવરાવ ભાડ વ ત્યાચ્યા બરોબર ધારાતીર્થી પડલેલે મરાઠા સેનિક હાચ આરાધ્ય વિષય આહે. અહમદશાહ અબદાલી હા પરકીય આક્રમક વ દેશ-સત્ત્ર હોતા અસેચ યા પોવાડચાત માનલેલે આહે. હા પોવાડા ગણાંચા બંદેવાઈક શાહીરાત કાહી મુસ્લિમાન દેખીલ આહેત. ભાડચા પરાક્રમાચ્ય આલ્યાધિકા-હરયાણામધ્યે ખેડોપાડી પ્રચલિત આહેત. હરયાણાતીલ એક ખંડચારોલ મૂલો લગનાલા અયોર્ય સમજલ્યા જાતાર કારણ યા ખેડચાતીલ લોકાંની પાનિપત્રચ્યા યુદ્ધાત ભાડલા મદત કેળી નવહતી.

યા હરયાણા પોવાડચા પ્રમાણે એક રાજસ્થાની પોવાડા દેખીલ અ હે ત્યાત યશવંતરાવ હોલ્કરાચે ગુણગાન આહે દક્ષિણી ઝાંજાવા-તાપ્રમાણે યશવંતરાવ આલા નસતા તર પ્રલયકાલચ્યા ફિરણી મેવાંની આમચી સિહાસને કેવ્હાચ વાહુન નેલી અસતી અસે હા પોવાડા રચણારા મહણતો.

અર્થાત મરાઠે સમકાળીનાંના લુટાછ વાટત હોતે યા સાર્વભૌમિક ગ્રહાલા સમકાળીન સાહિત્યાચા આધાર ફારસા નાહી.

મરાઠેકાળીન ભારતાચી આથિક સિથતિ

મરાઠચાંચ્યા લૂટમારીમૂલે અઠરાચ્યા શતકાત ભારતાચી આથિક સિથતિ ખાલાવલી અસલી પાહિજે અસા સાહિજિકચ સમજ હોતો પણ પ્રસ્તુત ઇતિહાસાતીલ આથિક પરિસ્થિતીવરસે પ્રકરણ વાચુન પાહિલે કી કાહી દુસરેચ ચિત્ર નજરેસ યેતે. મરાઠચાંચ્યા મૂલુખિગરોચા ઉપસર્ગ બગાલલા બરાચ જાલા અસા નેહમી ગાંનાવાજા કરણ્યાત યેતો. એવદા ઉપસર્ગ પોચુન બગાલચ્યા અર્થબ્યવસ્થેવર કાય પરિણામ જાલા હેં પુડોલ બળનાબરુન દિસૂન યેઈલ. અઠરાચ્યા શતકાત બગાલમધ્યે ન્યૂનતમ વેતન રોકી દોન તે ચાર રૂપથે હોતે. યાચ કાળી તેચે રૂપયાલા લીન મણ પસ્તીસ શેર ગ્રહ મિલત અસે. યાવરુન આજચ્યા કિમતીચ્યા રૂપાત ત્યાવેલ્ચે ન્યૂનતમ વેતન તીનશે તે ચારશે રૂપયે હોતે અસે ઘટલે પાહિજે. પાચ રૂપયે વ એક બૈલ એવઢચ્યા ભાડવલાવર ત્યાવેલ્ચા બ્યાપારી આપલા બ્યાપાર સુધુ કરુ શકે. યા ચ્યાપારાત ત્યાલા પણાસ રૂપયે મહિનાચા નફા હોઈ વર દિલેલ્યા ગંધાચ્યા ભાવિવરુન પણાસ રૂપયાંચી ત્યાવેલ્ચી કિમત કિટી હોતો હે દિસૂન યેઈલ. હી અર્થબ્યવસ્થા પુન્હા યેણાર અસેલ તર મરાઠચાંચ્યા સંવાન્યા પુનઃ સુધુ હોવોત અશી પ્રાયંના બગાલચે નાગરિક કરતીલ યાત સંશેષ નાહો

૪૩ ૭૪૯ વર અઠરાચ્યા શતકાતીલ દુષ્કાળાચી યાદી દલેલી આહે. યા યાદોત ગુજરાયેત ૧૭૧૦-૧૨ યા કાલ્યાત પડલેલા દુષ્કાળ સોડલા તર મરાઠચાંચ્યા તાબ્યાતીલ પ્રદેશાચે નાવ નાહી. ૧૭૦૫ વ ૧૭૦૮ યા દરમ્યાન સાચા દક્ષિણેત જો દુષ્કાળ પડલા ત્યાચે કારણ ઉઘડ આહે. યાચ કાલ્યાત ઔરંગજેબ આપલી આઠ લક્ષ ફૌજ ઘેઝેન સાચા દક્ષિણેત ઘુમાકૂળ ઘાલીત હોતા. યા દુષ્કાળાચે પાય મરાઠચાંચ્યા માથાવર મારતા યેત નાહી. ૧૫૯૫ તે ૧૭૧૧ હા કાલ મોગલ વર્ચસ્વાચા હોરા. બહુતેક દુષ્કાળ યાચ કાલ્યાત પડલેલે આહેત. બિટિશ કાલ્યાત તર સતતત દુષ્કાળ અસે

અસે યાચ ગ્રંથાત પુઢીલ ખંડાત મહટલેલે આહે. તેથા મરાઠચાંચ્યા ચૌથી આણ સરદેશમુખીમૂલે ભારતાચ્યા અર્થબ્યવસ્થેલા ધક્કા પોચલા હોઆરોપ નિર્મૂલ આહે.

બરીલ બ્રમાનાલા. ક ટાંડચ્યા બેચલસ આંફ રાજસ્થાન યા ગ્રંથાને પુષ્ટ મિલતે. ટાંડ મરાઠચાંના શિશ્યા દેણ્ણાચી એકહી સંધી બાયા ઘાલવીત નાહી. અસે અસતા ત્યાલા હે કબૂલ કરાવે લાગલે આહે કી મરાઠેશાહી નષ્ટ હોઊન ઇંગ્ઝાંચી અનિર્બંધ સત્તા રાજસ્થાનવર સ્થાપિત જાલી વ મરાઠચાંચ્યા બન્યાચ કુશચિદ સ્વાચ્યા કાયમચ્યા બંદ જાલ્યા તરી ત્યામુલે રાજસ્થાનાતીલ બ્યાપાર વ એક્ષું આર્થિક જીવન મુલીચ સુધારલે નાહી. યાચી કારણ બ્રિટિશાંચ્યા વિલ્ફ્રેન્કાંચ્યા ધોરણાત જોધના બેણાર નાહોર. કારણ યા ધોરણાચે પરિણામ બ્રિટિશાંચી સત્તા દૃઢપૂલ જાલ્યવર બરેચ વર્ષાની દિસૂન યેઝ લાગલે. સુધારણા જાલો નાહો યાચે કારણ મરાઠચાંચ્યા સ્વાચ્યાંચી ઇંગ્રાંની કેલેલી બદનામી મુલાતચ અવાસ્તવ હોતી.

મરાઠચાંચી સાર્વભૌમતતા

ભારતાચ્યા ઇતિહાસાત મરાઠા કાલખંડાચા વેળા ડલ્લેખ ન કરણ્યાચે એક કારણ કથી કથી અસે દેણ્ણાત યેતે કી મરાઠે હે મુલો સાર્વભૌમ રાજ્યકર્તે નભહેચ. તે મુઘલાંચે માંડલિક હોતે. તેવા મુઘલ રાજવટોતે ત્યાંચ્યા ઇતિહાસાચા સમાવેશ કરેણે યુક્ત આહે. શેજબલકરાસારખે ઇતિહાસાકાર દેખીલ મોઠચા કુતિસત્પણે હે મત માંડત અસતાત. યા મતામ આધાર કાય હે પહ્લો જાતા મરાઠેશાહીવરીલ દશર આરોપાપ્રમાણેચ હે મત દેખીલ બિનબુડીચે આહે હે દિસૂન યેતે. પ્રસ્તુત ઇતિહાસાત દિધ્યાની દેખીલ હ આરોપ કેલા આહે. વ ત્યાંચ્યા પુષ્ટચ્યં બાંધ જા વિશ્વનાથાને મુઘલ બાદશાહાંશી કેલેલ્યા તહાચા આધાર દિલા આહે. તહાત શાહુ મહારાજાની સ્વરાજ્યાચ્યા

मुळखाबद्दल मुघलांना दहा लक्ष रुपये द्यावेत व मुक्त सिहासनाची सेवा करावी अशी कलमे होती. या कलमावरून दिघ्यांनी फारच दूरान्वयाचे अ रोप केले आहेत कलाईवृन्हने बंगालची दिवाणी मुघला-कडून घेतली तेव्हा देखील इंग्रजीनो मुक्त सिहासनाची सेवा करावी अशी अपेक्षा होती. बंगालचे राज्य मुघलांच्या वंतीनेच ते चालवीत होते. पण याचा अर्थ ब्रिटिश राजा हा मुघलांचा मांडलिक झाला असा कुणी करीत नाही. “बंगाल हा इंग्लंडचा भाग नव्हे. त्यावरौल इंग्रजांचे राज्य मुघलांच्या तरफे सुरु आहे” एवढाच त्याचा अर्थ होता. श्याच्चरमाणे मुघलांची सेवा करण्याचे कलम मुघलांच्या ताब्यातील प्रदेशाबद्दल आहे. या प्रदेशावर मराठ्यांचे राज्य नव्हते त्या प्रदेशा-तून फक्त चौथे सरदेशमुळ वसूल करण्याचा हक्क मराठ्यांना पिळाला होता. सेवा करण्याचे कलम ज्या प्रदेशावर मराठ्यांची सक्षात् सत्ता होती त्या प्रदेशाला लागू नाही. या तहाप्रमाणे शिवाजी महाराजांनी स्थापित केलेल्या राज्याला स्वराज्य म्हटले आहे. म्हणजे या प्रदेशावर मुघलांची सत्ता कबूल करण्यात आलेली नव्हती. या प्रदेशाबद्दल १० लक्ष रुपये देण्याचे कबूल करण्यात आले. यावरून देखील या प्रदेशावर मुघलांची अधिसत्ता मानण्यात आली होती असे ठरत नाही. इंग्रज देखील दुसऱ्या बाजीरावाला त्याच्या खालसा केलेल्या राज्याबद्दल पेतशन देत असत. यावरून ते बाजीरावाचे मांडलिक झाले होते असे ठरत नाही. मुघल बादशाहाने मराठ्यांची १५००० कोज दिलीत ठेवण्याचे कबूल केले यावरून मांडलीक कोण झाले ते स्पष्ट आहे. सावंभौम राजा, ज्या फीजेवर आपली सत्ता नाही अशा परराजगांवांची कोज अपल्या. मुलखात ठेऊन सेत नाही छत्रपति ही सावंभौम राजाची पदवी आहे. मांडलिकाची नाही. तो शाह महाराजांनी सोडली नाही. उठट मुघल बादशाहाची सवाई माधवरावास पत्रे आली त्यात त्याचा उल्लेख राजाधिराज म्हणून केलेला आहे. ज्याच्या प्रधानाला मुघल बादशाहा राजाधिराज म्हणून संबोधतो. तो छत्रपतिच स्वतः मुघलांचा मांडलिक होता असा आरोप करणे हास्यास्पद आहे.

मराठे सावंभौम नव्हते त्याच्या पुष्टचर्थ कधी कधीमराठे नाणी पाडीत नसत असे विधान करण्यात येते. ही समजूत महाराष्ट्रात देखील बरोच पसरलेली आहे. ती कशाच्या आधारावर हे समजत नाही. दिल्लीचे तख्त कोडल्यावर भाऊसाहेब यांनी पेशव्याचा मुळगा विश्वासराव याच्या नावाने नाणी पाडली असे सरदेशायांनी नमूद केले अ-हे. प्रस्तुत इतिहासात देखील शाहूच्या नाण्यांचा उल्लेख आहे. मराठ्यांच्या ताब्यातील प्रदेशात देखील मुघली नाणी चालत यावरून मराठे स्वतःचो. नाणी पाडीत नसत हा प्रवाद निघालेला दिसतो पण स्वतः छत्रपति शिवाजी महाराजांनी देखील स्वतःच्या राज्यात इंग्रजांची नाणी चालू दिली होती असे उल्लेख आढळतात. शिवाजी महाराजांनी स्वतःला सावंभौम घोषित केले होते याबद्दल कोणी शका घेत नाही. तेव्हा या नाण्यांच्या मुद्यात काही अर्थ नाही.

अराजक की सुराज्य

मरठे हे सर्वभौम राज्यकर्ते नव्हते एवढेच नव्हे तर नुसते राज्यकर्ते देखील नव्हते. त्याच्या वर्चस्वाचा काळ हा केवळ अराजकाचा काळ होता अहंसे विधान कधी कधी करण्यात येते. हिंदौ भाषेतील एक शालेय इतिहास मी पाहिला त्यात मराठ्यांचा वृत्तांत अराजक या प्रकरण त दिला होता. प्रस्तुत इतिहास देखील या ग्रहापासून मुक्त नाही रघुवीरसिंगांनी माळव्यावर जे प्रकरण लिहिले आहे त्यात मराठ्यांच्या माळव्यावरौल सत्तेच्या कालखण्डाला तात्कालीन लोक ‘गर्दीका वस्त’ म्हणत असत यावरून त्यावेळी माळव्यात नुसते अराजक होते असे म्हटलेले आहे. एकतर ‘गर्दीका वस्त’ म्हणजे अराजक हे भावांतर चूकीचे आहे. दुसरे असे की हे शब्द गप्पाष्टकातले आहेत पुराव्यानिशी सोडलेला तो निर्णय नाही. रघुवीरसिंगसारख्या नेखाने अशा किंवद्दीचे आपले निर्णय अवलबून न ठेवता. याचा बतीत सर जॉन माल्कम सारख्या जाणकार अधिकाऱ्यांनी काय लिहिले आहे याची दखल च्यायला पाहिजे होती. मराठ्यांचा पराभव झाल्यावर त्याच्या ताब्यातील प्रदेशाचे राज्य चालविष्यासाठी माल्कमची नियुक्त करण्यात आले हंती. ‘तद्देशीयाची सत्ता जाऊन भारतवर इंग्रजी सत्ता आल्याने थील राज्य कारभार सुधारला काय?’ असे ब्रिटिश पालमेंटने माल्कमला विचारले तेव्हा त्याने पुढीलष्टमाणे उत्तर दिले. ‘ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेने मराठ्यांच्या ताब्यातील प्रदेशाचा राज्य कारभार सुधारला असे म्हणता यणार नाही. त्याच्या तोडीचा कारभार करण्यास आपल्याला काहा वर्षे लागतील. डच्यूक आफू वेलिंगटन बरोबर प्रवास करताना मी दक्षिण महाराष्ट्रातील काही भग पाहिला. हा भाग मूळचा कारसा सुपोक नसताना देखील तेथे मला भरघोस विके दिसली. पुण्यात व एकूणच सर्व प्रदेशात समूदी स-डृढ दिसत होती. माळवा हा मराठ्यांच्या ताब्यातील दुसरा प्रदेश. या प्रदेशात सतत लढावा होत असल्यामुळे तेथे ब्यापार व उद्यादन यथातथाच असेल अशी माझी समजूत होती. पण वस्तुस्थिति अगदी वेगळो निघाली. लढाईच्या काळात विम्याचे दर वाढत एवढेच. पण ब्यापार व इतर व्यवहार सुरक्षीत चालत असे. लक्षावधी रुपयांच्या ब्यापाराला कधी खड पडला नाही. मराठ्यांची राजवट एकूण पितृतुल्य होती.’

पराभवाचो कारण

मराठेशाहीचे सगळंच चांगले होते तर मूठभर इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव कसा केला असे विवारण्यात येईल. या पराभवाचे एक कारण ज्ञानाचा मागासले झाणा हें होते असे नेहमी सांगण्यात येते पण मराठे जुदीने राहिले असने तर इंग्रजांना त्यांचा पराभव करता आला नसता हे पहिल्या मराठा युद्धाने सिद्ध केले. तेव्हा हे कारण खरे नाही निदान ते सर्वात महत्वाचे कारण नाही. मराठे एकजूटीने राहिले नाहोते तरी त्यांचे वेगवेगळे सरदार स्वतंत्रपणे देखील इंग्रजांच्या सैन्याएवढी मोठी सैन्ये उभारु शक्त असत. त्यांचा हुकमी पराभव करूयचे मामर्थ इंग्रजी सैन्यात होते याचे एक कारण श्रड्ह शस्त्रास्त्रे व ध्रेष्ठ युद्ध तत्र हे होते यात सशय नाहो. पण इंग्रजांचे हे श्रेष्ठत्व दहा पधरा वर्षात मराठ्यांना प्राप्त करून घेना येण्यासारखे होते. तोका व बंदुका मराठ्यांना देखील करता येतच होत्या, त्याचे अधिक सक्षम करण्याची कला हस्तगत करण्याची पात्रता मराठ्यात होती व तसा त्यांनी प्रयत्न देखील किला होता. तेव्हा पराभवाचे मुख्य कारण मराठ्यांची आपसातील भांडणे हेच होते.

हा भांडणे यट शिवाजीमहाराजांच्या काळापासून सुरु होती. त्यांचा पोटचा मुलगा संभाजीच त्यांच्याविरुद्ध बड करून उठला. औरंगजेब आपले प्रचंड सैन्ये घेऊन मराठ्यांचे राज्य बुडविण्यासाठी महाराष्ट्रात तळ घेऊन ठाकला असतांना देखील घनाजी जाधव व संताजी घोरपडे यांच्या अपेक्षात लढाया होत होत्या. पुढे शाहू व तारावाई याचे गृहयुद्ध सुरु झाले. त्यानंतर पेशव्याच्या गृहकलहाला सुरुवात होऊन रघुनाथ रावाने अनेक यादवी युद्धात मराठ्यांचे सामर्थ्य खालची केले पुढे शिवे होळकर यांच्या युद्धामुळे मराठा इतिहास: न्हाऊन, निघाला, मराठे नावानेच एक संघ होते. त्यांचे एक राज्य असे कधी नव्हतेच.

या उलट कलकत्याच्या इंग्रजांचे व मद्रासच्या वा मुम्बईच्या इंग्रजांचे युद्ध जुंपले आहे असे कधी घडले नाही. मुम्बई, कलकत्ता व मद्रास हा इंग्रजी राज्ये एका शारीरप्रसाणे एकसघ होती. इंग्रजांना जप मिळण्याचे हे खरे कारण झाले.

जदुनाथ वैकारीनी मराठ्यांच्या पराभवाचे कारण जातिभेद हे होते असे भरमसाट विद्वान केले आहे. अमुक अमुक लढाईत मराठ्यांचा पराभव झाला तो जातिभेदामुळे व जातिभेद भोवण्याची प्रक्रिया अमुक अशी होती असे त्यांनी दाखविण्याचा प्रयत्न देखील

केलेला नाही. जातिभेद हा आंग्लशिक्षिताना एक सोइस्कर वसा बळीचा बकरा सारडलेला आहे. काहीही बिनसले की त्याचे खापर जातिभेदवर खुशाल फोडावे

मराठ्यातील ऐक्याचा अभाव जातिभेदाने निर्माण केलेला नव्हता शिवाजी व संभाजी, घनाजी व संताजी, शाहू व तारावाई रघुनाथ राव व माधवराव यांच्या जाति वेण्ठ्या असल्यामुळे त्यांच्यांना भांडणे लागली काय ?

मराठ्यांचे ठोकाकार दुसरी एक गोष्ट लक्षात घेत नाहीत ती म्हणजे अठराब्या शतकात इंग्रज ही सर्व जगात एक प्रबल शक्ति होती त्यांनी मराठ्यांचा पराभव केला असे नाही तर फेंच व त्यांचा जगविस्थान सेनापती नेपोलियन, याचाही पराभव केला. फेंच चा पराभव होण्यात जातिभेद, मागासलेले युद्धत्र वा मागासलेले ज्ञान यांची काय काण होते ? कोण ही दिसण्यासारखे कारण नव्हते. ज्ञानाचे क्षेत्रात तर इंग्रजापेशा फेंच अधिक पुढारलेले होते पंधराब्या शतकापासूनच इंग्रजांच्या भाग्याची कमान घडती होती. त्याच्यासंमोर्द छोणीच टिकले नाही दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीपर्यंत इंग्रज ही सर्व जगातील बळाढ्य शक्ति होती. ती का बलाढ्य होतो याची कपोलकल्पित कारणे देणे मोपे आहे, पण राष्ट्राच्या उल्लऱ्यापिकर्त्त्याची इतुक्या लीडेने कारण मीमांसा करणाऱ्याना विचारलेली “येत्या पन्नास वर्षात कोणत्या राष्ट्राचा उत्कर्ष व अरकर्ष होणारे आहे ? तर त्यांची जीभ चाचरल्या शिवाय राहणार नाहो इंग्रजांचा मराठ्यांचिह्न देण्यात तर इंग्रज नव्या युगाचे उद्गाते होते,” त्याच्यारा समोर जून्या पुराण्या सरंजामशाही युगाचे प्रतिनिधी मराठे टिकणे क्षम्य नव्हते, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, बगरेनी त्याचा पराभव करता येईल अशी आशा केली नेव्हा आपण “इतिहासाच्या विरुद्ध” जाण्याचा प्रयत्न करात आहोत हे त्यांना कळले नाही वर्गे रे पाणिडत्य करणाऱ्या लोकांना, बनियंशिरी करणारे व शास्त्र उपासने जाणारे ज्य अनेक शतके रणांगण गाजवणाऱ्या अरबांना पाणी पाजतील; अफोमबाज गुळपुळीत मानले गेलेले चीनी अमेरिकेला भारी होऊन बसतील व धणगोल आणि उदजनगोल निर्माण करतील, या घटनांपैकी कोणती घटना आगांडे द्वेरता आली होती ? तेव्हा देति-हस्तिक घटनांचा कारण मीमांसा करताना या क्षेत्रात मानवी पाणिडत्याचा गति फार अवर आहे हे नेहमी ध्यानात ठवले पाहिजे

* * *